

THE STANDARD BATTERIES LIMITED CIN: L65990MH1945PLC004452

Registered Office: Rustom Court Bldg., Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030. TEL: 2491 9569, 2491 9570, EMAIL: standardbatteries_123@yahoo.co.in, Website: www.standardbatteries.co.in

Date: 23rd May, 2023

To, Manager - Listing Department, BSE Ltd. 14th Floor, P. J. Tower, Dalal Street, Mumbai - 400 001

SCRIPT CODE: 504180

Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In Compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015, we are enclosing herewith the Copy of Newspaper Advertisement of Board Meeting intimation for considering Audited Financial Results for the Financial Year ended 31st March, 2023 scheduled to be held on Tuesday, 30th May, 2023, published in Financial Express (English Newspaper) dated 20th May, 2023 and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) dated 20th May, 2023.

Thanking you,

Yours truly,

For THE STANDARD BATTERIES LTD,

(Mahendra Parekh) Company Secretary & Compliance Officer

Encl: 1. Copy of Financial Express 2. Copy of Mumbai Lakshdeep

No. of | Cert. | Distincive Nos.

40 11898 8263441-8263480

For 3M INDIA LIMITED.

V. Srinivasar (Company Secretary)

Shares Nos

NOTICE

Notice is hereby given that the share certificate no(s) 7507 for 3000 shares bearing distinctive no(s) 17608051 to 17611050 under Folio No. H5R0059647, standing in the name(s) of SANJEEV GOYAL jointly with REENA GOYAL in the books of M/S. THE TATA POWER COMPANY LTD., of F V Rs. 1/- share each has/have been lost/misplaced/destroyed the advertiser has/have applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz TSR Consultants Pvt. Ltd., C-101 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai, 400083, Maharashtra within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

FORM G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR

CHAMPALALJI FINANCE PRIVATE LIMITED

OPERATING IN REAL ESTATE DEVELOPMENT

AT MUMBAI, MAHARASHTRA

(Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS

Date: 19-05-2023 Place: Delhi

Name of the Corporate Debtor

Address of the registered office

Details of place where majority of fixed

Installed capacity of main products/

Quantity and value of main products/ services sold in last financial year

Number of employees / workmen

Further details including last available

financial statements (with schedules) of

Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:

Date of issue of provisional list of

prospective resolution applicants

12. Last date for submission of objections

13. Process email id to submit EOI

to provisional list

Date: 20.05.2023

Place: New Delhi

Dear Sir,

hereby issue this notice to you as under:

of the above mentioned agreements.

assets which are detailed in Schedule B3hereunder.

Last date for receipt of expression of interest 09.06.2023

two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are

along with CIN / PAN

URL of website

assets are located

services

SANJEEV GOYAL

CHAMPALALJI FINANCE

https://insolvencyandbankruptcy.in/cirp/ champalalji-finance-private-limited/

Assets of the Corporate Debtor are mostly

The Company is dealing in construction services

and real estate development in respect of commercial and industrial buildings and civil

Details not available as on date of CIRP

https://insolvencyandbankruptcy.in/cirp/ champalalji-finance-private-limited/

https://insolvencyandbankruptcy.in/cirp/ champalalji-finance-private-limited/

champalaljifinance.ibc@gmail.com

IBBI/IPA-001/IP-P00739/2017-2018/11771

National Capital Territory of Delhi, 110070

For Champalalji Finance Private Limited

Email: sonbhadra65@gmail.com

Mr. Anand Sobhadra

champalaljifinance.ibc@gmail.com

Details as available with the RP

can be procured from-

And by email request at

19.06.2023

24.06.2023

Address: Flat-2183, Sector- B, Pocket-2, Vasant Kunj, New Delhi,

केनरा बैंक Canara Bank

JVPD BRANCH: 101, Reyn Basera Bldg., 4th Road, Opp. Cooper Hospital Mumbai 400 056.

(1) Mrs. Nancy Ameya Karanjavkar (Borrower & Mortgagor), Mr. Ameya Jayant Karanjavkar

(Borrower & Mortgagor), 11 Rajshreedham, Near Pratap Cinema, Kolbad Road, Thane - 400601

(2) Mrs. Jyotsna Jayant Karanjavkar (Co-Borrower), Mr. Jayant Shankar Karanjavkar

(Co-Borrower), 602 Saurabh Tower, Near Pratap Cinema, Kolbad Road Thane - 400601.

Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitisation& Reconstruction of

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, Regional Office North (herein

after referred to as "the secured creditor"), appointed under the Securitisation and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do

That Mrs. Nancy Ameya Karanjavkar, Mr. Ameya Jayant Karanjavkar, Mrs. Jyotsna Jayant

have availed credit facility / facilities stated in the Schedule A hereunder and has entered into the

security agreement/s in favor of the secured creditor. While availing the said financial assistance, you

have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions

2That Sri (hereinafter referred to as "the Guarantor") and corporate guarantee of has guaranteed the

payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to

the secured creditor by the Borrower for credit facilities up to the limit of Rs /- (Rupees) with interes

You (The person mentioned in schedule B) are also entered in to agreements against the secured

However, from DEC/2022 (month/year), the operation and conduct of the said financial assistance

credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows

that the liability of the Borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 42,96,309.19

(Rupees Forty Two Lakh Ninety Six Thousand Three Hundred Nine And Ninteen Paise Only)

the details of which together with future interest rate are stated in Schedule C hereunder. It is furthe

stated that the Borrower / Guarantor having failed to keep up with the terms of the above said

agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in

settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facility/ies

having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal

debt/ installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as

Non Performing Asset (NPA) as on 30.03.2023 (mention date) in accordance with the directives/

The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has failed and

neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section

13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the Borrower as stated in

Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice. Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest at the penal rate

of interest changing from time to time with all cost with all costs, charges, expenses and incidenta

expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs

42,96,309.19 (Rupees Forty Two lakh Ninety Six Thousand Three Hundred Nine and Ninteen paise

only), together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this

notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the

13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in

sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to

(a) Take possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by

(b) Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of

Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where

Provided further that where the management of whole of the business or part of the business i

severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrowe

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time

You are also put on notice that in terms of section 13(13) the Borrower/Guarantor shall not transfer

by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder

without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any

contravention of this statutory injunction/ restraint, as provided under the said Act, is an offence and i

for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale

proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have

This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights

or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non

compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence

way of lease, assignment or sale for realizing the secured asset;

the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt;

lease, assignment or sale for realizing the secured asset:

which is relatable to the security for the debt;

and under other applicable provisions of the said Act.

to render proper accounts of such realization / income.

1. If there is more than one Borrower, all names to be mentioned.

extent, survey number, extent, exact location, Boundaries etc to be furnished.

95/6, 95/7A, B. C. 95/8, 95/9, 95/12, 95/13, 95/14, 95/15

any other law in force.

guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.

Karanjavkar AND Mr. Jayant Shankar Karanjavkar (hereinafter referred to as "the Borrower"1

Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

DEMAND NOTICE [SECTION T3(2)] TO BORROWER / MORTGAGOR

सिंडिकेट Syndicate

PRIVATE LIMITED

Mumbai City MH 400007 IN

in the form of land at Mumbai

Sheetal Estate, Grant Road, Mumbai

Name(s) of the shareholder(s)

State Bank of India

of the Company for the financial year ended March 31, 2023.

BRANCH - STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - II Authorized Officer's Details Name: Mr. R Poonkoman E-mail ID: team2.15859@sbi.co.in Mobile No: 9987173021 Landline No. (Office):- 022 - 22040439 Fax No.022 - 22811401 Alternate Mobile No - 8220011238

Place : Mumbai

Date: 22rd May, 2023

Address: State Bank of India, SAM II Branch, Ground Floor, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 21

For The Standard Batteries Limited

Company Secretary and Compliance Officer

(Mahendra Parekh)

Appendix – IV – A [See Proviso to Rule 8(6)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement)

==58L The Standard Batteries Limited

(CIN No.: L65990MH1945PLC004452)

Regd. Off.: Rustom Court Bldg., Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra, India-400 030. Tel. No: 022 2491 9569

E-Mail: standardbatteries_123@yahoo.co.in; Website; www.standardbatteries.co.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of

India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations),

Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to

be held on Tuesday, 30 May 2023, inter alia, to consider and approve Audited Financial Results

The said Notice may be accessed on the Company' website at http://www.standardbatteries.co.in

Pursuant to clause 6 of the code of Internal Procedures and Conduct for Regulation, Monitoring

and Reporting of Trading by Insiders of the Company, read with amended clause 4 of

Schedule B of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 as amended, trading window for dealing in the Company's scrip by the Directors, Designated employees of the Company

remains closed from 1st April, 2023 till completion of 48 working hours after the Audited Financial Results of the Company for the year ended March 31, 2023 are made public.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" for recovery of Rs. 20,57,61,997/- (as on 22.07.2020).+ interest at contracted rate till date thereon + expenses & costs (less cash recoveries, if any) due to the secured creditor from Mr Alex Samson (Borrower). The property wise reserve price will be as under:

Name of the Title Deed Holders	Description of Property/les	erty/ies Reserve Price (Rs. in Crs)	
In the name of Mr Alex Samson	All that piece and parcel of Flat No.1702, 17th floor, Building 'Le Palazzo', CTS No. 4/519, 5/519,,6/519, 7/519, 8/519 and 10/519 (part) of Malabar and Cumballa Hill Division, August Kranti Marg, Nana Chowk, Near August Kranti Maidan, Grant Road, Mumbai-400 036. Admeasuring carpet area 2928 Sq. Ft. with 4 Car parking	16.01	1,60,10,000/-

Date & Time Date: 12.06.2023, Time: 300 Minutes From 11.00 a.m. to 4.00 p.m. of e-Auction with unlimited extensions of 10 minutes each

Bid Increment Amount Rs. 1,00,000/- and in multiple of Rs. 1,00,000/-Date and time for submission of EMD and request | On or before 09.06.2023, before letter of participation / KYC Documents / Proof 4.30 p.m.

Date & Time of Inspection property | Date 02.06.2023: From 11.00 am. to 4.00 pm Contact person / Contact Number | Mr. Sachin Chavan - 9987173021 This publication also serves as 15 days prior notice for e-auction to all

concern parties. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's websites:

www.sbi.co.in https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.isp.

Date: 19.05.2023 Authorized Officer State Bank of India Place: Mumbai FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

Address of the Registered office and Principal Registered Office :- Office No. 403, 4th Floor, Nishal

EUPHORIA TECHNOLOGIES PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS 1 Name of corporate Debtor **EUPHORIA TECHNOLOGIES PRIVATE LIMITED** 2 Date of incorporation of Corporate Debtor Authority under which corporate debtor RoC-Ahmedabad, Gujarat incorporated / registered Corporate Identity No. / Limited Liability U72900GJ2010PTC063439 Identification No. of corporate debtor

Arcade Shopping, Nr. Vaishali Row House, Green office (if any) of Corporate Debtor City Road, Pal Surat, Surat, Gujarat-395 009 Other Office :-3rd Floor, Office No. 302, Technocity, Next to Sarovar Portico, Mahape Navi Mumbai, Thane, Maharashtra-400 701. Insolvency commencement date in respect of 17.05.2023 (Order Received on 18.05.2023) Corporate Debtor

Estimated date of closure of insolven 13.11.2023 resolution process Name & Regn. No. of the insolvency Professi Mr. Mahendra Prasad Jindal Acting as Interim Resolution professional IBBI/IPA-001/IP-P00616/2017-2018/11073 Address :- B-810, Fairdeal House, Nr. Swastik Char Address and e-mail of the interim resolution Rasta, Navrangpura, Ahmedabad-380 009. professional, as registered with the Board ◆Email :- mpjindal@rediffmail.com Address :- B-501, Safal Pegasus, 100 ft. Road, Add. & e-mail to be used for correspondence Opp. Gwalia, Prahaladnagar, Ahmedabad-380015 with the interim resolution professional ◆Email :- cirp.etpl@gmail.com 31.05.2023 11 Last date for submission of claims

Classes of creditors, if any, under clause (b) of

Names of Insolvency Professionals identified to

the Interim Resolution Professional

12 sub-section (6A) of section 21, ascertained by Not Applicable

13 act as Authorised Representative of creditors Not Applicable

in a class (Three names for each class) https://www.ibbi.gov.in/home/downloads (a) Relevant Forms and 14 (b) Details of Authorized Representatives are Not Applicable Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of Corporate Insolvency Resolution Process of the Euphoria Technologies Private Limited on 17.05.2023. (Order Received on 18.05.2023)

The creditors of Euphoria Technologies Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 31.05.2023 to the interim resolution professional at the address mentioned against Entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the Entry No. 12, shall indicate its choice of

authorized representative from among the three insolvency professionals listed against Entry No. 13 to act as authorized representative of the class in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Mahendra Prasad Jindal Date: 19.05.2023 **Interim Resolution Professional** IBBI/IPA-001/IP-P00616/2017-2018/11073 Place: Ahmedabad

> **SCHEDULE 1** FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

GREENLEAF COMMERCE PRIVATE LIMITED RELEVANT PARTICULARS

GREENLEAF COMMERCE PRIVATE LIMITED Name of comorate debtor Date of incorporation of corporate debtor | 05/11/2012 Authority under which corporate debtor is incorporated / registered Corporate Identity No. / Limited Liability U51909MH2012PTC237541 Identification No. of corporate debtor Address of the resistered office and Shop No. 6, Rama Smruti, B wing, Ground Floor, plot H-11, principal office (if any) of corporate Sector 14, Diwale/Belapur, Navi Mumbai 25/11/2022 date of pronouncement of Order by Hon'ble 6. Insolvency commencement date in respect of comorate debtor NCLT, Mumbai. Received the said order by the undersigned on 17/05/2023 Estimated date of closure of insolvency 25/05/2023, being 180 days from the CIRP resolution process commencement date (suitable relief for exclusion of period shall be made) R Name and registration number of the Name: Mr. Pranav Damania insolvency professional acting as Regn. No. IBBI/IPA-001/IP-P00079/2017-18/10164 Validation of Authorization of Assignment:23/12/2023 interim resolution professional Reg.Address: 407, Sanjar Enclave, Opposite PVR Milap Address and e-mail of the interim. Cinema, S.V. Road, Kandivali (West), Mumbai, 400067. resolution professional, as registered Reg. Email ld: pranay@winadvisors.co.in with the Board

Authorized Officer

Thanking you Yours faithfully

2. Strike off, if not applicable. If there is more than one Guarantor, all names to be mentioned. 3. Both Prime and Collateral securities are to be mentioned. Under movable assets, please mention all the hypothecated properties such as Plant & Machinery, stocks, book debts, receivables etc. Further

Name of Title holder

Authorized Officer, Canara Bank

(*The above points are for internal consumption only and to be removed while issuing the Notice) SCHEDULE -A [Details of the credit facility/ies availed by the Borrower] Nature of Loan/Limit Date of sanction Amount

full particulars of the security to be provided. In case of immovable properties, the details such as the

1. 121619001021 Housing Loan Rs 38.00 Lakhs SCHEDULE -B [Details of security assets3]

SCHEDULE - C [Details of liability as on date] (Amount in Rupees) SI. No. Loan No. Nature of Loan / Limit Liability With Interest Rate Of Interest Rs. 42,96,309.19 8.80% at sanction 1. 121619001021 Housing Loan Thankingyoualexp.epapr.in Yours faithfully,

Place: Mumbai

Address and e-mail to be used for

correspondence with the interim resolution professional

11 Last date for submission of claims

13. Names of Insolvency Professionals

identified to act as Authorised

(Three names for each class)

14. (a) Relevant Forms and

are available at:

clause (b) of sub-section (6A) of section

Representative of creditors in a class.

(b) Details of authorized representatives

the address mentioned against entry No. 10.

21, ascertained by the interim resolution

12 Classes of creditors, if any under

professional

Date: May 18,2023 Interim Resolution Professional Reg No: IBBI/IPA-001/IP-P00079/2017-18/10164 In the matter of Greenleaf Commerce Private Limited Authorization for Assignment ("AFA"): AFA No.: AA1/10164/02/231223/105289

Mr. Pranav Damania

AFA Validity: December 23rd, 2023

Physical Address same as in Point No. 9

31st May, 2023

Web link: www.ibbi.gov.in

Notice is hereby given that the National Company Law Tribunal (Mumbai Bench - II) has

ordered the commencement of a corporate insolvency resolution process of Greenleaf Commerce Private Limited vide order no. CP(IB) / 515/ 2020 dated November 25, 2022

The creditors of Greenleaf Commerce Private Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 31-05-2023 to the interim resolution professional at

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its

choice of authorized representative from among the three insolvency professionals listed

against entry No.13 to act as authorized representative of the class [N.A.] in Form CA.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties...

Process Specific Email Id: greenleafcirp@gmail.com

Advertising in

TENDER PAGES Contact

For

JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015 Landline No.:

67440215

at scores.gov.in.

KRCHOKSEY HOLDINGS

DATE FIXED: 31/05/23

IN THE COURT OF ADDITIONAL CHIEF JUDICIAL MAGISTRATE AT TALUKA-SANAND, DISTRICT-AHMEDABAD, GUJARAT STATE THE ADMINISTRATION OF UNION TERRITORY OF LADAKH

Place : Bangalore Date : 20/05/2023

Folio No.

B3M010287

NOTICE

PUBLIC NOTICE PROCLAMATION REQUIRING THE C.C: 6280/2015

APPEARANCE OF A PERSON ACCUSED (Cr.P.C. Sec. 82, Form No. 4)

ACCUSED: [1] Midas International Add, 18, Ravi Kiran, Plot No. 58B, New Link Road, Andheri(West), Mumbai - 400 058 Mrs. M.C. Vora Proprietress of Midas International

Add. 18, Ravi Kiran, Plot No. 58B, New Link Road, Andheri(West), Mumbai - 400 058 WHEREAS complaint has been made before me that, [1] Midas International, Add. 18

Ravi Kiran, Plot No. 58B, New Link Road, Andheri(West), Mumbai - 400 058 and [2] Mrs. M.C. Vora Proprietress of Midas International Add. 18, Ravi Kiran, Plot No. 58B. New Link Road, Andheri(West), Mumbai - 400 058 has committed (or is suspected to have committed) the offence punishable under section 138, of The Negotiable Instrument Act 1881 and it has been returned to a warrant of arrest thereupon issued that the said Accused cannot be found, and whereas It has been shown to my satisfaction that the said Accused has absconded (or is concealing themselves to avoid the service of the said warrant); Proclamation is hereby made that the said [1] Midas International, Add. 18, Ravi Kiran, Plot No. 58B, New Link Road, Andheri (West), Mumbai -400 058 and [2] Mrs. M.C.Vora

Proprietress of Midas International Add. 18, Ravi Kiran, Plot No. 58B, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 058 is required to appear at Civil Court, Sanand before ADDL. SR. CIVIL JUDGE & A.C.J.M, SANAND to answer the said complaint on the day of Addl. Chief Judicial Magistrate Dated, This day of 01-05-2023 Sanand, Ahmedabad (Rural) State: Gujarat

> JMD VENTURES LIMITED CIN: L67190MH2000PLC033180.

Regd. Office: Unit No. 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza New Link Road, Andheri (West), Mumbai-400053. Email: jmdtele@gmail.com, Website: www.jmdlimited.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER **AND YEAR ENDED 31ST MARCH 2023** (Rs in lakhs)

		2023	2022	2023	2022
	1	Audited	Audited	Audited	Audited
	otal Income from Operations (Net) et Profit / (Loss) for the period	89.03	166.70	569.13	305.03
3 N	pefore Tax, Exceptional and/or xtraordinary items et Profit / (Loss) for the period	57.75	(17.60)	297.71	7.45
E	efore tax (after Exceptional and/or xtraordinary items otal Comprehensive Income for the	57.61	(17.60)	297.58	15.34
pe th Ce	eriod [Comprising Profit/(Loss) for ne period (after tax) and Other omprehensive Income (after tax)] aid-up Equity Share Capital	58.22	(5.72)	250.27	14.15
(F	Face Value of Rs. 10/- each) ther Equity	2,885.84	1,442.92	2,885.84 606.729	1,442.92 1,799.906
7 Ea	arning Per Share (before Extra- rdinary items) of Rs.10/- each or continuing and discontinued perations)			0001120	.,,, 00.000
(i) a)) Basic Diluted	0.202 0.202	(0.040) (0.040)	0.867 0.867	0.098 0.098

s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31st March 2023 is available on the Company website "www.jmdlimited.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com. For JMD Ventures Limited

Date: May 19, 2023 Dhruva Narayan Jha Place: Mumbai Managing Director

PUBLIC NOTICE

PRIVATE LIMITED is going to surrender its SEBI registration No. INA000011273 and BASL membership Certificate no. 1524 and that if anyone has any grievances, they can lodge the grievances



CIVIL AVIATION DEPARTMENT UT Secretariat, Ladakh

Tel/ Fax: 01985 - 255567, 255568 Email: ladakhdivcom@gmail.com

3M INDIA LIMITED

CIN: L31300KA1987PLC013543, Website: www.3m.com/in Mail id-investorhelpdesk.in@mmm.com

Regd Office: Plot No. 48-51, Electronics City, Hosur Road, Bangalore- 560100

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

The following Share Certificates of the Company have been reported as lost/misplaced

and the holder of the said Share Certificate share requested the Company for issue of

Duplicate Share Certificates. Notice is hereby given that the Company will proceed to

issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid

objection is received by the Company within 15 days from the date of publication of this

notice and no claims will be entertained by the Company with respect to the original

Any person who has/have a claim in respect of the said certificates should lodge

his/her/their claim with all supporting documents with the Company at its Registered

Corporate Office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the

appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share

Certificates to the person listed above and no further claim would be entertained from

Share Certificates after the issue of duplicate thereof.

Name of Shareholder

AMIT J. VITHALANI

Date: 20.05.2023

Sub: Inviting EOI to operate CHARTER FLIGHTS in Leh-Delhi-Leh sector

EOI are invited from registered and licensed companies/agencies & airlines operators for the operation of chartered flights for passenger movement on the Leh-Delhi-Leh sectors during the months of October, November and December and February, March and April in particular and at different times of the year on the basis of

interested parties may respond to this EOI latest by 10.06.23 on email: ladakhdivcom@gmail.com. For any clarification may contact Mr. Amarjeet Bali, roject Manager Civil Aviation Dept (Mob: 9906509944) or call Office of the scretary Civil Aviation, Ladakh: 01985 -255567, 255568.

Indian Bank इंडियन बैंक ALLAHABAD इलाहाबाद

Bhingar Branch, Krishna Apartment, Bhingar Village,

Bhingar, Ajivali, Raigad - 410206

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-auction Sale Notice for sale of immovable Assets under the Securitisation and Reconstruction of financial Assets and enforcement of security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the

security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property Mortgaged/charged to the secured creditor, the SYMBOLIC possession of which has been taken by the authorized officer of Indian Bank Bhingar Branch, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 23.06.2023 for recovery of Rs.13,02,957.00 (Rupees Thirteen Lakhs Two Thousand Nine Hundred Fifty Seven only) as on 18.05.2023 with further interest and incidental charges w.e.f 19.05.2023) due to the Indian Bank, Bhingar Branch, Secured creditor, from Mr. Ananta

Janardhan Ghogre [Borrower & Mortgagor] The specific details of the property intended to be brought to sale through e-auction mode are enumerated below:

Detailed description of the property Flat No. 302, 3rd Floor, Aradhya View, Plot No. 54B, Sector R1, Pushpak Node,

Vadhgar, Karanjade, Panvel, Raigad Dt - 410206 admeasuring 403 Sqft builtup area belonging to Mr Ananta Janardhan Ghogre. Reserve Price EMD Amount Bid Incremental Property ID Amount Rs. 10,000.00 Rs. 29.02.000.00 Rs. 2.91.000.00 IDIB000B789-AJG

Encumbrances on the property Date and time of E-auction 23.06.2023 2.00 pm to 5.00pm Bidders are advised to visit the website (www.mstcecommerce.com) of our e-auction service provider MSTC Ltd to participate in online bid. For technical assistance please call MSTC HELPDESK No 033-22901004 and other

helpline numbers available in service providers help desk. For registration status with MSTC Ltd, Please contact ibapiop@mstcecommerce.com and for EMD status please contact ibapifin@mstcecommerce.com. For Property details and photograph of the property and auction terms and conditions please visit https://ibapi.in and for clarifications related to this portal, Please contact help line number 18001025026 and 011-41106131. Bidders are advised to use Property ID number mentioned above while searching for the property in the website with https://ibapi.in and

www.mstcecommerce.com. Suresh K Date: 19.05.2023 Chief Manager & Authorised Officer Place: Navi Mumbai



JUNE 07 2023

To Register, Scan



call for for entries

Acknowledging accuracy, courage, credibility & fairness



Presents



To apply, log on to www.rngfoundation.com/awards



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the General Public that, Late Rukminibai Alias Rukmin Balkrishna Khot mother of Late Meena Balu Sawant was original owner of Room No. 12, Chawl No. 11-A, Navjivan Rahiwasi Mandal Topiwala Compound, Goregaon (East) Mumbai, that the said hutment was declared slum under SRA Scheme of Govt. o Maharashtra and got the Ownership Flat No. 910 in Goregaon Sankalp Siddhi S.R.A. CHS Ltd., Bldg. No. 2, CTS No. 274 (1-9), Off. Pahadi Village, Topiwala Compound, Aarey Check Naka, Goregaon (East), Mumbai 400063, holding 100% share of Flat No. 910, in the society, Late Rukminibai Alias Rukmin Balkrishna Khot died on 01/04/2004 and she has executed Will on 23/04/2001, in favour of her daughter (my client's mother) and she was only one daughter i.e. Late Meena Balu Sawant and she died on 12/10/2008 and she had not made any nomination, leaving behind her legal heirs, Late Balu Appa Sawant (Husband) died on 17/07/2022, 1) Mrs Privanka Arun Dhokare (Daughter), 2 Ms. Suman Balu Sawant (Daughter), 3) Ms Archana Balu Sawant (Daughter) & 4) Mr Nilesh Balu Sawant (Son) & there are no any legal heirs except them & my client No. 01 To 04 shall apply for transfer of deceased 100% share in equal ratio i.e. 25% each share in their names for the said Flat No. 910 in the said society.

We hereby invite claims or objections from the heirs of other claimants /objectors to the transfer of 100% share of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, between 6 to 9 pm in below mentioned address. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall under the bye-laws of the society.

दिनांकः १९.०५.२०२३

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्री. नितेश परमार व श्री. बकल परमार / मे

परमार बिल्डटेक आणि श्री हरी एम्पायर

एन्टरप्रायझेस एलएलपी यांनी बोरिवर्ल

राजवैभव को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट

लि.. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६

अंतर्गत नोंद क्र.बीओएम/एचएसजी ५४५३/

१९७८ नुसार नोंदणीकृत सोसायटी, यांचे

नोंदणीकृत कार्यालय पत्ता: योगी नगर रोड,

एक्सर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२

(यापुढे सदर सोसायटी म्हणून संदर्भ) या

इमारतीच्या पूर्नविकासाकरिता वैधपणे करारनामा

केलेला आहे आणि त्यांच्या नावे सदर

सोसायटीद्वारे मुखत्यारपत्र देण्यात आले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर सोसायटीसह

पुर्नविकासाकरिता कोणताही करारनामा

करावयाचा असल्यास त्यांना सल्ला आहे की.

असे कोणतेही करारनामा माझ्या अशिलांच्य

अधिकाराचे उल्लंघन करणारे असेल आणि

महेश्वर दर्शन, दुकान बी-२, एस.व्ही. रोड,

सही/

संतोष अदुकिय

वकील, मुंबई उच्च न्यायालय

संपर्कः ९८२१५३८६६३

सांताक्रुझ पश्चिम, मुंबई-४०००५४

कायद्यानुसार यावर कारवाई केली जाईल.

दिनांक: २० मे, २०२३

Date: 20/05/2023 (D. S. Ghugare-Advocate) C-54, Shanti Shopping Centre Mira Road (East), Dist -Thane.

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती मल्लीका सुजल जैन व श्री. सेमित बस्तीमल जैन हे फ्लॅट क्र.बी-५०३, ५वा मजला, पुन हाईटस् इमारत, एस.व्ही. रोड, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४ येथील जागेचे मुळ संयुक्त मालक आहेत. मुळत: श्री. विञ्चलदास व्ही. बोसमया व श्री. मुकेश व्ही बोसमया हे उपरोक्त सदर फ्लॅटचे संयुक्त मालक व प्रथम धारक होते आणि श्री. विञ्चलदास व्ही. बोसमया यांचे 27 0× 208× रोजी निधन याले श्री विठलराम व्ही बोसमया यांचे निधन झाल्यानंतर नोंदणी क्रमांक बीआरएल/४/६१८६/२०१७ धारक बोरिवली-४ येथील उपनिबंधकांच्या कार्यालयात नोंदणीकृत दिनांव ११.०५.२०१७ रोजीचे मुक्तता करारनामानुसार श्री. प्रदीप न्ही. बोसमया, नयना नरेश शाह, ज्योती जनार्दन शाह या स्वर्गीय श्री. विञ्ठलदास व्ही. बोसमया यांचे कायदेशी वारसदारांनी स्वर्गीय श्री. विञ्ठलदास व्ही. बोसमया यांचे ५०% अविभाजीत शेअर्सकरिता सदर फ्लॅटमधील त्यांचे . शेअर्स मुक्त केले आणि बिना चैतन्य मेहता या कायदेशी वारसदारांनी त्यांचे शेअर्स श्री. मुकेश व्ही. बोसमय यांच्या नावे नोंदणी क्र.बीआरएल/४/१६४०३/२०१८ धारक बोरिवली-४ येथील उपनिबंधकांच्या कार्यालया ोंदणीकृतप्रमाणे मुक्त केले. ज्यांनी सदर फ्लॅट श्रीमर्त मळीका सजल जैन व श्री. सेमिल बस्तीमल जैन यांच्य नावें नोंदणी क्र.बीआरएल-४-१६४०५-२०१७ दिनांक १२.१२.२०१७ धारक दिनांक ११.१२.२०१७ रोजीचे दिणीकृत करारनामानुसार विक्री केले आणि ते एक बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे त्यांचे कर्ज हस्तांतर करीत आहेत आणि बँक कर्ज प्रक्रियेकरिता सदर फ्लॅटच्या अधिकाराची पडताळणी करीत आहेत. म्हणन कायदेशी प्रक्रियेकरिता माझे अशील दावा मागवित आहेत. ज कोणा व्यक्तीस किंवा कंपनीस किंवा संघटनेस याबाबत विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक, बक्षीस, कायदेशी हक्कमार्फत काही दावा असल्यास त्यांनी सदर सचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावे असल्यास ते त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मंबर्ड

श्री. उमंग एच. पारचोलिय वकील उच्च न्यायाल फ्लॅट क्र.:बी-६०४, पुष्कर ॲकोर्ड, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेडकरित

कंपनी सचिव व सक्षम अधिक

... अर्जदार

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड

(CIN.:L65990MH1945PLC004452) नॉवणीकृत कार्यालयः रुत्तम कोर्ट इमारत, पोदार हास्पिटलसमोर, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दुर.क्र.:०२२-२४९१९५६९, ईं-मेल:standardbatteries_123@yahoo.co.in, वेबसाइंट:www.standardbatteries.co.in

सूचना सिक्युरिटीज ऑण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायर्पेट्स) रेयुलेशन्स २०१५ (लिस्टिंग रेयुलेशन्स)च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षांकरिता कंपनीचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता

सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५, सुधारितप्रमाणे, अनुसुची बी चे सुधारित खंड ४ सहवाचिता कंपनीचे आतील व्यक्तीद्वारे व्यापाराचे नियमन, पर्यवेक्षण व अहवालाकरिता आतील प्रक्रिया व संचालनाचे सांकेतांकाचे खंड ६ नुसार कंपनीचे संचालक, पदसिद्ध कर्मचारीद्वारे कंपनीचे व्यवहाराकरिता व्यापार खिडकी दिनांक १ एप्रिल, २०२३

माननीय शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय,

दिंडोशी, गौरेगाव येथे

वाणिज्यिक दावा क्र. १६५/२०२३

. बार, ३० मे, २०२३ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या http://www.standardbatteries.co.in वेबसाईटवर उपलब्ध होईल

सन बंद करण्यात आली असन ३१ मार्च. २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता लेखापरि

<mark>युनियन बँक ऑफ इंडिया</mark> बॅकिंग कंपन्या (उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण)

आणि त्यांचे शाखा कार्यालयः लिंक रोड मार्वे शाखा,

मुख्य कार्यालयः २३९, विधानभवन मार्ग, मुंबई ४०० ०२१

ओर्लेम. मार्वे रोड, मालांड पश्चिम, मुंबई ४०००६४, महाराष्ट्र

द्वारा - श्री. अनुप कुमार व्यास, कैलाश प्रसाद व्यास यांचे पुत्र,

ईमेल आयडी: ubin0572829@unionbankofindia.bank विरुद

बी-३०३, साई दीप अपार्टमेन्ट, आचोळे रोड, बाबुलनाथ, नालासोपारा पूर्व,

जिल्हा - पालघर, पिनकोड-४०९२०९, महाराष्ट्र तसेच, सदनिका क्र. बी/२०९, श्री गणेश अपार्टमेन्ट, लक्ष्मीबेन छेडा मार्ग,

नोंद घ्यावी की, सदर माननीय न्यायालय हे उपरोल्लेखित अर्जदारांद्वारे खालील अनुतोषांकरिता एच.एच.जे. कोराम - एच.एच.जे. श्रीमती एस. एस. तोडकर पीठासीन न्यायालय कक्ष क्र. ०३

अ) प्रतिवादींना हुकूम आणि आदेश देण्यात यावा की, त्यांनी अर्जदारास दि. ०१.०७.२०२० राजीनुसार रु. ६,८७,६८९.४८/- (रुपये सहा लाख सत्याऐशी हजार सहाशे एकोणनव्यद व पैसे अट्टेचाळीस मात्र) व त्यासह १०.००% प्र.व. दराने पुढील व्याजासह निवाड्यापर्यंतची मासिक

शिल्लक आणि त्यानंतर निवाड्याच्या दिनांकापासून परताव्यापर्यंत करारात्मक दराने पुढील व्याज

ब) सदर माननीय न्यायालयाने वेळ निश्चित करावी, ज्यादरम्यान प्रतिवादींना संयुक्तपणे आणि

किंवा स्वतंत्रपणे सदर देय रक्कम वरील विनंती (अ) च्या शर्तींमध्ये भरणा करण्याचे निर्देश देण्यात

यावेत आणि असे न केल्यास, सदर सन्माननीय न्यायालयाने प्रतिवादीच्या सदर सुदतीची जप्ती आणि ताब्यात घेण्याचा आदेश द्यावा आणि ते खाजणी विक्री आणि/किंवा सार्वजनिक लिलावाद्वारे

विक्री करण्याचा आदेश द्यावा आणि त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वरील विनंती (अ) मध्ये प्रमाणित

क) अशा विक्री आणि वसुलीनंतर तूट आल्यास अशा तुटीच्या मर्यादेपर्यंत प्रतिवादीविरुद्ध वैयक्तिक

हुरू नात्स वर बात राजा. इ) प्रतिवादींना एकतर त्यांच्या संबंधित वैयक्तिक नावे आणि/किंवा संयुक्तरित्या आणि/किंव

इतरांसोबत स्वतंत्रपणे धारण केलेली रोख आणि बँक शिल्लक आणि इतर प्राप्य गोष्टी समाविष्ट

असलेल्या त्यांच्या सर्व संबंधित जंगम आणि स्थावर मालमत्तांचे संपूर्ण तपशील दिलेल्या

प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात यादी जमा करण्याचे आदेश देण्यात यावे आणि ती सदर माननीय

ई) सदर माननीय न्यायालयाने प्रतिवादींनी वरील विनत्यांच्या दृष्टीने प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपा प्रतिवादीद्वारे जमा करावयाच्या एकतर त्यांच्या वैयक्तिक नावे आणि/किंवा संयुक्तपणे स्वतंत्रपणे इतरांसोबत धारण केलेल्या त्यांच्या रोख आणि बँक शिल्लक व त्यांनी धारण केलेले अन्य प्राप्य

फ) प्रतिवादींना निर्देश देण्यात यावेत की. त्यांनी तकारदारांना त्यांच्या खटल्याचा खर्च प्रदान करावा ग) तसेच सदर खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार असे जे आवश्यक असतील असे अन्य

केल्यानसार अर्जदार बँकेची संपर्ण देणी भरणा करण्याकरिता वापर करावा

गोष्टींसह सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश द्यावेत.

यांच्या समक्ष **दि. १७.०७.२०२३ रोजी स. ११.०० वा.** स्थानांतरित करण्यात येईल.

पत्ता - दुकान क्र. १, २, ३ आणि ४, अग्रवाल इन्फिनिटी हाईट, लिंक रोड

कायदा, १९७० अन्वये स्थापित बॅंकिंग कंपनी

शाखा व्यवस्थापक, वय - ३०, पेशाः नोकरी,

१. श्री. सुवेंदू भोलानाथ नासकर (कर्जदार)

नालासोपारा पश्चिम, पालघर - ४०१२०९, महाराष्ट्र.

२. श्री. वैष्णवी नंदादीप मोराजकर (जामीनदार)

पत्ताः ६/२. अशोक वाडी, जवाहर नगर, खार पर्व,

मोबाईल क्र. ९००६७६५९५८

वय - सज्ञान, पेशाः ज्ञात नाही

वय - सज्ञान, पेशाः ज्ञात नाही

मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र

अर्जदाराने विनंती केली आहे कीः

हुकूम पारित करण्यात यावा.

न्यायालयात दाखल करावी.

व पुढील अनुतोष दिनांक २९ एप्रिल, २०२३

भरणा करावा.

फिल्मसिटी मिडीया लिमिटेड ांदणीकत कार्यालयः २/१९, ओम हीरा पन्ना मॉल ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मंबई-४०००५३, **दर.:९९८**७००८४८

(रू.लाखात)						
	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
तपशील	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	0.00	0.00	0.00	0.00		
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	-१७.०८	-१0.५१	-३६.९९	-१0.५१		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(विशेष साधारण बाबनंतर)	-१७.०८	-१0.५१	-३६.९९	-१0.५१		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न						
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि						
इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-१७.०८	-१0.५१	-३६.९९	-१0.५१		
समभाग भांडवल	३०५.७१	३०५.७१	३०५.७१	३०५.७१		
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		२४.२८	-११.६४	२४.२८		
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व)						
(रू.१/-प्रत्येकी)						
मूळ	-0.0६	-0.0₹	-0.82	-0.0₹		
सौमिकृत	-0.0६	-0.0€	-0.82	-0.0₹		
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)						
(रू.१/-प्रत्येकी)						
मूळ	-0.0६	-0.0€	-0.82	-0.0₹		
सौमिकृत	-0.0६	-0.0€	-0.82	-0.03		

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजस सादर करण्यात आलेली ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्त मुन्यातील उतारा आहे. तिमाही व नऊमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com व कंपनीच्या www.fimlcitym.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ३१.०३.२०२३ रोज संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता सविस्तर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १९.०५.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. मागील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालु वर्षाच्या वर्गीकरणासाठी पुर्ननमुद करण्यात आले.

फिल्मसिटी मिडीया लिमिटेडकरित सुरेंद्र रामकिशोर गुप्त व्यवस्थापकीय संचालक

JMD VENTURES LIMITED CIN: L67190MH2000PLC033180, Regd. Office: Unit No. 323/324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053. Email: jmdtele@gmail.com, Website: www.jmdlimited.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023

Quarter Quarter

O.	PARTICULARS	ended 31st March 2023	ended 31st March 2022	Ended 31st March 2023	Ended 31st March 2022
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	89.03	166.70	569.13	305.03
3	Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or	57.75	(17.60)	297.71	7.45
1	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other	57.61	(17.60)	297.58	15.34
5	Comprehensive Income (after tax)] Paid-up Equity Share Capital	58.22	(5.72)	250.27	14.15
5	(Face Value of Rs. 10/- each) Other Equity Earning Per Share (before Extra- Ordinary items) of Rs. 10/- each (for continuing and discontinued	2,885.84	1,442.92	2,885.84 606.729	1,442.92 1,799.906
i)	operations) a) Basic b) Diluted	0.202 0.202	(0.040) (0.040)	0.867 0.867	0.098 0.098
No	ites :				

1. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Re sults for the quarter and Year ended 31st March 2023 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Audited results for the Quarter and Year ended 31st March 2023 is available on the Company website "www.jmdlimited.com" and on the Stock Exchange website i.e

Date: May 19, 2023 Dhruva Naravan Jha

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ दूर.:९१-२२-२२८२३८५२/५३, ई-मेलः dvfl@rediffmail.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
तपशील	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	٧.८٥	१९.५५	११.४0	९२.७४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा					
विशेष साधारण बाबपूर्व)	(२.३३)	(५.२९)	३.३१	(१६.२६)	६.६७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
आणि/िकंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२.३३)	(५.२९)	३.३१	(१६.२६)	६.६७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
आणि/िकंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२.५१)	(४.८१)	१.७३	(१५.९६)	४.४१
एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	(२.५१)	(४.८१)	१.७३	(१५.९६)	४.४१
समभाग भांडवल	१००.००	१००.००	१००.००	१००.००	१००.००
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार					
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	_	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)					
१) मूळ	-0.24	-0.86	०.१७	-१.६०	0.88
२) सौमिकृत	-0.24	-0.86	०.१७	-१.६०	0.88

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिव वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. श्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) आणि कंपनीच्या (www.kratosenergy.in) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेडकरित सही/

राजेश पवा

1epl

Sustain

LEADING THE PACK

पूर्णवेळ संचालव डीआयएन:००२३२५३३

ईपीएल लिमिटेड

(आधीची एस्सेल प्रोपेक लिमिटेड) कॉर्पोरेट ऑफिस: टॉप फ्लोर, टाइम्स टावर, कमला सिटी, सेनापित बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००९३ दूरध्वनी: +९१ २२ २४८१९०००/९२०० complianceofficer@eplglobal.com; www.eplglobal.com

नोंद. कार्यालय: पी. ओ. वासिंद, तालुका शहापूर, ठाणे, महाराष्ट्र-४२१ ६०४, भारत दूरध्वनी: +९१ ९६७३३३३९७१ कॉपेरिट आयडेन्टीटी नंबर: L74950MH1982PLC028947

जागतिक प्रचालने

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीचे लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा (प्रति शेअर डेटा वगळता ₹ दशलक्ष)

	(All Hart and Charles Charles Charles						
अनु. क्र.	तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी	संपलेल्या वर्षासाठी		
		३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२२	३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२२		
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
१	एकूण प्राप्ती	९,९६१	८,८२४	३७,३६२	38,88८		
२	अपवादात्मक बाबी आणि करांपूर्वीचा नफा	८२४	६०८	२,६९१	२,८८८		
3	कालावधीकरिता अपवादात्मक वार्बीनंतरचा करांपूर्वीचा नफा	८२४	६०८	२,६८०	२,८८८		
8	कालावधीकरिता करानंतरचा नफाचा गुणविशेष पालकांचे इक्वीटी धारक	८४३	820	२,२६७	२,१४४		
ч	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न	८६७	५६७	२,६५३	२,४१७		
દ્દ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी)	६३६	६३२	६३६	६३२		
(9	इतर भांडवल (पुनर्मूल्यांकन वगळून राखीव)	_	_	१९,२५६	१७,६१३		
۷	प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (रू.२/- प्रत्येकी)^						
	मूलभूत	२.६५	१.५४	७.१५	ફ.७९		
	सौम्यिकृत	२.६५	१.५४	७.१५	ફ .190		
	(^ तिमाहीसाठीचे आकडे वार्षिकीकृत नसलेले)						
9	कॅपिटल रिडेम्प्शन रिझर्व्ह	_	_	1	_		
१०	डिवेंचर रिडेम्प्शन रिझर्व्ह	_	_	_	_		
११	डेट सर्विस कव्हरेज रेशो (काळात)	२.५७	7.8८	3.00	8.48		
१२	इंन्टरेस्ट सर्विस कव्हरेज रेशो (काळात)	4.00	६. ३३	১ ۶.8	0۶. ک		

भारत एकल

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीचे लेखापरीक्षित एकल वित्तीय निष्कर्षाचा उतारा

	(प्रति शेअर डेटा वगळता ₹ द					
अनु. क्र.	तपशील	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी	संपलेल्या वर्षासाठी	
		३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२२	३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२२	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१	एकूण प्राप्ती	3,२१७	3,008	१३,३११	१२,०८६	
2	अपवादात्मक वाबी आणि करांपूर्वीचा नफा	४७२	3८२	२,००२	१,९७२	
3	कालावधीकरिता अपवादात्मक वाबींनंतरचा नफा/(तोटा)	४७२	3८२	२,००२	१,९७२	
8	कालावधीकरिता करानंतरचा निव्वळ नफा / (तोटा)	4८७	383	२,०५९	१,७६४	
ч	कालावधीकरीता एकूण व्यापक उत्पन्न / (तोटा)	५८५	388	२,०५९	१,७६४	
દ્દ	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.२/- प्रत्येकी)	६३६	६ ३२	६३६	६ ३२	
9	इतर भांडवल (पुनर्मूल्यांकन वगळून राखीव)			८,३६०	७,५६६	
۷	नेट वर्थ	८,५९८	0,८००	८,५९८	0,८००	
8	थकवाकी परत करण्यायोग्य प्राधान्य शेअर्स	_	_	_	-	
१०	डेट इक्वीटी रेशो	0.20	٥.२८	0.20	٥.२८	
११	प्रती समभाग प्राप्ती (ईपीएस) (रू.२/- प्रत्येकी)^					
	मूलभूत	१.८४	٥٠.۶	ફ .૪७	५.५५	
	सौम्यिकृत	४১.१	٥٥.۶	ξ.80	4.43	
	(^ तिमाहीसाठीचे आकडे वार्षिकीकृत नसलेले)					
१२	कॅपिटल रिडेम्प्शन रिझर्व्ह	_	_	_	_	
१३	डिवेंचर रिडेम्प्शन रिझर्व्ह	_	_	_	-	
१४	डेट सर्विस कव्हरेज रेशो (काळात)	५.६०	8.83	3.02	٥.८३	
१५	इंन्टरेस्ट सर्विस कव्हरेज रेशो (काळात)	9.83	9.80	१०.०२	१३.३३	
		·				

दिनांक : १९ मे २०२३

वरील परिणामांमध्ये लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्पाचा लेखा समितीने आढावा घेतला असन कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या १९ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना मान्यता दिली आहे

सेवी (लिस्टिंग ॲण्ड डिस्क्लोजर रीक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (सुधारित केल्याप्रमाणे) च्या नियमावली ३३ आणि नियमावली ५२ सह वाचलेल्या नियमावली ६३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह वरील माहिती ही ३९ मार्च २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीचे एकत्रित आणि एकल लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे .

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या एकत्रित आणि एकल लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्पाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेवसाईट म्हणजेच (www.bseindia.com and www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.eplglobal.com) येथे उपलब्ध आहे.

सेवी (लिस्टिंग ॲण्ड डिस्क्लोजर रीक्वायरमेंटस्) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ५२(४) मध्ये संवर्भित इतर लाइन आयटम्ससाठी, स्टॉक एक्सचेंजला समर्पक खुलासे केले गेले आहेत आणि स्टॉक एक सचेंजेमची वेबसाईट म्हणजेच (www.bseindia.com and www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.eplglobal.com) येथे उपलब्ध आहे.

ईपीएल लिमिटेड करिता

आनंद कृपालु व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी

Platina & Green Maple Leaf FULLY RECYCLABLE LAMINATE TUBES

SUCCESSFUL APR RECOGNITION

www.eplglobal.com



ललक्षात असावे की, म्हाडाने मूळ वाटप पत्र **सुशी मीरा व्यंकटेश कामत** यांना कोअर हाऊस क्र. सी-२. क्षेत्रफळ समारे ३० चौ.मी. बिल्ट-अप क्षेत्र, चारकोप (१) नवीनिकेतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ३०९, आरएससी-२८, चारकोप सेक्टर क्र.३, कांदिवली (पश्चिम) मुंबई - ४०० ०६७ या संदर्भात म्हाडाने त्यांच्या वाटपाद्वारे आणि सोसायटीने ०१.०१.१९९० च्या शेअर सर्टिफिकेट क्र. ३ अंतर्गत ११ ते १५ पर्यंत विशिष्ट क्रमांक असलेले रु. ५०/- चे ५ पूर्ण पेड-अप शेअर जारी केले आणि त्यानंतर सुशी मीरा व्यंकटेश कामत यांचा १२.०१ १९९१ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे मृत्यू झाला. एमसीजीएम मुंबई यांनी दिनांक ३०.०१.१९९१ रोजी जारी केलेल्या मृत्यू प्रमाणपत्र क्र ३६६४६१ (तिला सुशी मीरा व्यंकटेश कामथ असेही म्हणतात आणि दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे आहे) आणि मृताचे वडील शी व्यंकटेश सुबराव कामथ यांनी अर्ज केला होता सोसायटीला तसेच म्हाडा कडे हस्तांतरित/नियमित करण्यासाठी सदर मुख्य सदन क्रमांक २ सदस्यत्व आणि मृत व्यक्तींच्या समभागांसह आणि म्हाडा पत्र क्र. डब्ल्यूबीपी/सी-५/सी-३०९/१४७२ दिनांक २०१२ १९९१ द्वारे, म्हाडाने सदर कोअर हाऊस तिचे वडील शी व्यंकटेश सुबराव कामथ यांच्या नावावर हस्तांतरित/ नियमित केले होते आणि सदर सोसायटीने सदर घराचा ताबा तिचे वडील शी व्यंकटेश सुबराव कामथ यांना दिला होता आणि त्यानंतर शी व्यंकटेश सुबराव कामथ यांचे निधन झाले, १४.०५.१९९३ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे एमसीजीएम, मुंबई यांनी दिनांक १७.०९. २००२ रोजी जारी केलेल्या मृत्यू प्रमाणपत्र क्र. ७६०३२ नुसार व त्यापूर्वी त्यांची पत्नी शीमती. लक्ष्मी व्यंकटेश कामथ, २८.०८.१९६० रोजी वरळी, मुंबई, महाराष्ट्र येथे मरण पावले आणि नंतर त्यांचा मुलगा शी. विजय व्यंकटेश कामथ् (अविवाहित) यांचा मृत्यू ३१.१२.२००८ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे मृत्यू प्रमाणपत्र क्रमांक ७५५३२५२७६ नुसार मृत्यू झाला. एमसीजीएम मुंबई दिनांक २५.०६.२००९, त्यांच्या मागे दोन कायदेशीर वारस/प्रतिनिधी सोडून १) कु. सुशीला व्यंकटेश कामथ (मुलगी) आणि २) सौ. अंजली शेखर नाईक (नी: कु. अंजली व्यंकेटेश कामथ) (मुलगी) यांचे कायदेशीर वारस म्हणून मृत व्यक्ती, आणि त्यापैकी एक लहान बहीण शीमती अंजली शेखर नाईक हिने १८.०५.२०२३ रोजी दिलेल्या कोअर हाऊसच्या रिलीझ डीडच्या संदर्भात अविभाजित समान वारसा हक्क, हक्क, पदव्या आणि स्वारस्य सोडले, त्याग केले आणि सोडले, सह उपनिबंधक बोरिवली-७एम.एस.डी. यांच्या कार्यालयात नोंदणीकृत, दस्तऐवज क्रमांक बीआरएल-७-७२१५-२०२३ दिनांक १८.०५.२०२३ तिची मोठी बहीण कु. सुशीला व्यंकटेश कामथ यांच्या नावे आहे आणि त्यानुसार माझ्या अशिल सुशीला व्यंकटेश कामथ आहेत, आता वरील उक्त सोसायटीकडून आणि/किंवा म्हाडाकडून तिच्या नावावर असलेल्या कायद्यानुसार आणि म्हाडाकडून वरील सदरे कोअर हाऊसचे हस्तांतरण/नियमितीकरण करून घेण्याचा इरादा आहे आणि मृत व्यक्तीने तिच्या नावावर असलेले वरील शेअर्स हस्तांतरित करणे आणि त्यानुसार ती वरील मुख्य घराची पूर्ण आणि कायदेशीर मालक आहे. मुळ वाटप पत्र, पावत्या, पत्रव्यवहार इ. म्हाडाने मळ वाटप करणाऱ्याच्या नावे सशी मीरा व्यंकटेश कामत यांच्या नावे जारी केलेले मळ घर जे माझे अशिल कु. सुशीला व्यंकटेश कामत यांनी हरवले/गहाळ केले होते, तक्रार मुंबई उपनगर चारकोप पोलीस स्टेशन, मुंबई येथे ऑनलाइन तक्रार क्र.४१५५०-२०२३ द्वारे दिनांक १९.०५.२०२३ द्वारे दाखल करण्यात आली आहे

उपरोक्तवाटप पत्र, पावत्या, व्यवहार आणि कायदेशीर वारसांविरुद्ध कोणताही दावा किंवा दावे असलेली कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती वरील कोअर हाऊस, आणि इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज आणि/ किंवा परिसर किंवा कोणत्याही अधिकार, शीर्षक किंवा स्वारस्य, गहाण या मार्गाने त्याचा कोणताही भाग , बोजा, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह ॲंड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच न्यायालय, कार्यालय पत्ताः एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम को हौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ विवसांत** कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत.

मुंबई, आज दिनांकीत २० मे, २०२३

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय



सिंडिकेट Syndicate

जेव्हीपीडी शाखाः १०१, रेयान बसेरा इमारत, ४था रोड, कूपर हॉस्पिटल समोर, मुंबई-४०००५६.

कर्जदार / तारणकर्ता यांना (कलम १३(२)) अन्वये मागणी सूचना संदर्भः ०१२१/सीएएन/एचएल/नाकरणजावकर/१३(२)

श्रीमती नेन्सी अमेया करणजावकर (कर्जदार व तारणकर्ता), श्री.अमेया ज्यंत करणजावकर (कर्जदार व तारणकर्ता), ११ राजेश्रीधाम, प्रताप सिनेमा जवळ, कोलबाड रोड, ठाणे-४००६०१.

श्रीमती ज्योत्सना जयंत करणजावकर (सह-कर्जदार), श्री.जयंत शंकर करणजावकर (सह-कर्जदार), ६० सौरभ टॉवर, प्रताप सिनेमा जवळ, कोलबाड रोड, ठाणे-४००६०१

विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिर्ट

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वितरीत मागणी सूचना. सिक्युरीटायद्रोशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (यापुढे कायदा म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले कॅनरा बँक, क्षेत्रिय कार्यालय उत्तर अधिकृत अधिकार्र म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (यापुढे प्रतिभूत धनको म्हणून संदर्भित) हे तुम्हाला खालीलप्रमाणे नोटीस जारी करतात: श्रीमती नेन्सी अमेया करणजावकर, श्री.अमेया जयंत करणजावकर, श्रीमती ज्योत्सना जयंत करणजावकर, श्री.जयंत **शंकर करणजावकर** (यापुढे कर्जदार म्हणून संदर्भित) यांनी येथे **अनुसूची ए** मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट सुविधा, सुविधांचा लाभ घेतला आहे आणि प्रतिभूत धनकोंच्या बाजूने प्रतिभूत करारामध्ये प्रवेश केला आहे. सदर आर्थिक सहाय्य घेताना, तुम्ही वर नमूद केलेल्या कराराच्या अटी व शर्तीनुसार कर्जाची रक्कम परतफेड करण्याचे स्पष्टपणे वचन

श्री. (वापुढे **जामीनदार** म्हणून संवर्भित) यांनी सर्व पैशांच्या मागणीनुसार देय देण्याची हमी दिली आहे आणि कर्जदारा प्रतिभूत धनकोला दिलेली किंवा रु. /- (रुपये) च्या मयदिपर्यंतच्या ऋण सुविधांसाठी त्यावरील व्याजासह सर्व

तुम्ही (शेड्यूल बी मध्ये नमूद केलेली व्यक्ती) प्रतिभूत मालमत्तेशी करार केला आहे ज्याचा तपशील येथे अनुसूर्च

तथापि, **डिसेंबर २०२२** (महिना/वर्ष) पासून, सदर आर्थिक सहाय्य/ऋण सुविधाचे संचालन आणि आच अनियमित झाले आहे. प्रतिभूत मालमत्तेद्वारे ठेवलेल्या खात्याची पुस्तके दर्शविते की तारखेनुसार प्रतिभूत धनकोंकडे कर्जदाराचे तुमचे दायित्व **रु.४२.९६.३०९.१९/- (रु. बेचाळीस लाख शहाण्णव हजार तीनशे नऊ आणि पैस एकोणीस फॅक्त)** ज्याचा तपशील भविष्यातील व्याजदरासह येथे **अनुसूची सी** मध्ये नमूद केला आहे.

पुढे असे नमूद केले आहे की कर्जदार/जामीनदाराने विलेल्या मुदतीत प्रतिभृत धनको देव रक्कम परतफेड करण्यात वरील कराराच्या अटींचे पालन करण्यात अयशस्त्री ठरला आहे आणि थकबाकीची पुर्तता करण्यात टाळाटाळ केली

उपरोक्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण थांबले आहे आणि मूळ कर्ज/हप्ते आणि त्यावरील व्याजाची परतफेड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभृत धनकोला कर्जाचे गैर म्हणून वर्गीकरण करण्यास प्रतिबंधित करण्यात आले. दि.३०.०३.२०२३ रोजी परफोॅमिंग ॲसेट (एनपीए) (तारीख नमूद करा) रिझर्व्ह बँकेने । त्यांक्रियणाशी संबंधित निर्देश /मार्गदर्शक तन्त्रां

या नोटीसद्वारे सुरक्षित कर्जदार तुमच्या निदर्शनास आणून देतो की कर्जदाराने सांगितलेली देणी/ थकबाकी देयांची तफेड करण्यात अयशस्वी आणि दुर्लक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाला कायद्याच्या कलम १३ (२) अंतर्गत ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत प्रतिभूत कर्जदाराला अनुसूची सी मध्ये नमूद केल्यानुसाः कर्जदाराला ही नोटीस जारी करून संपूर्ण दायित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

पुढे, तुमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, तुम्ही प्रतिभूत धनकोकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ल्या कार्यवाहीच्या संदर्भात सर्व खर्च, शुल्क, खर्च आणि आनुषंगिक खर्चांसह १०.८०% प्रतिवर्ष दराने भविष्यातील च्याज देण्यास देखील जबाबदार आहात.

कृपया लक्षात घ्या की तुम्ही प्रतिभूत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास वरील रक्कम रु.४२,९६,३०९.१९/- (रु. बेचाळीस लाख शहाण्णव हजार तीनशे नऊ आणि पैसे एकोणीस फक्क) पुढील व्याज आणि आनुषंगिक खर्च आणि खर्चांसह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सूचनेनुसार वर नमूद केल्याप्रमाणे, ग्रतिभूत धनको कलम १३ च्या उप-कलम (४) (अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार सर्व किंवा कोणत्याही

धेकारांचा वापर करेल, ज्याचा उतारा या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे. १३ (४) - जर कर्जदार/जामीनदार पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पूर्ण करण्यात यशस्वी ठरला, तर सुरक्षित कर्जदार त्याच्या सुरक्षित कर्जाची परतफेड करण्यासाठी खालीलपैकी एक किंवा अधिक यांचा अवलंब करू शकतो, म्हणजे (अ) कर्जदार/जामीनदाराच्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे, सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी भाडेपट्टा

ाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे

(ब) सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारास र्वाराच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे:

परंतु भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईल जेथे कर्जंदाराच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवला जाईल; परंतु पुढे असे की, जेथे संपूर्ण व्यवसायाचे किंवा व्यवसायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेदन करण्यायोग्य असेल, तर प्रतिभूत धनको कर्जदाराच्या गशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेईल जो कर्जाच्या सुरक्षिततेशी संबंधित असेल; आणि उक्त कायद्याच्या इतर लागृ प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८)

या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे.

तुम्हाला हे देखील सूचित केले जाते की कलम १३(१३) च्या अर्टीनुसार कर्जदार/जामीनदार प्रतिभूत धनकोची लेखी संमती घेतल्याशिवाय, अनुसूची 'बी' मध्ये तपशीलवार नमूद केलेली प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा हस्तांतरित करणार नाही. तुमच्या निदर्शनास आणून दिले जाते की, या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेहीं उद्धंयन, या कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गुन्हा आहे आणि जर कोणत्याही कारणास्तव, प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्या सामान्य मार्गात, विक्री केली जाते, उत्पन्न किंवा प्राप्त झालेले उत्पन्न प्रतिभृत धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अशा वसूली/उत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा लागेल.

मागणीची ही सूचना पूर्वग्रहरहित आहे आणि प्रतिभूत धनकोंकडे तुमच्याकडून देव असलेल्या आणि देय रकमेच्य पुढील मागण्यांसह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावला जाणार नाही.

हा कायदा आणि/किंवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इत गत्याही अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता आहे. कृपया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. ालन न केल्यास, सर्व खर्च आणि परिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला

धन्यवाद, आपले विश्वासू,

एकापेक्षा जास्त कर्जदार असल्यास, सर्व नावे नमूद करावीत. लागू नसल्यास, बंद करा. एकापेक्षा जास्त हमीदार असल्यास, सर्व नावे नमूद करावीत.

दोन्हीं प्राइम आणि संपार्श्विक प्रतिभूती नमूद कराव्या लागतील. जंगम मालमत्तेच्या अंतर्गत, कृपया सर्व गृहीतक मालमत्ता जसे की प्लांट आणि मशिनरी, स्टॉक, बुक डेट्स, प्राप्ती इत्यादींचा उल्लेख करा. प्रतिभूतीचे पुढील संपूर्ण

तपशील प्रदान केले जातील. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत, हद्द, सर्व्हे नंबर, हद्द, अचूक स्थान, सीमा इत्यार्द (*वरील मुद्दे केवळ अंतर्गत वापरासाठी आहेत आणि नोटीस जारी करताना काढले जावेत)

अनुसुचा - अ कर्जदाराने घेतलेल्या ऋण सुविधेचा तपशील							
अ. क्र.	• • •						
۶.	१२१६१९००१०२१	गृहकर्ज	०४.०४.२०१९	रू.३८.०० लाख			
अनुः	अनुसुची - बी - प्रतिभूत मालमत्तेचे तपशील						

म.क्र.	स्थावर	शाषक धारकाच नाव
	निवासी अपार्टमेंट बेअरिंग क्र.५३ चे ईएमटी ५५.६९ चौरस मीटर	श्रीमती नेन्सी करणजावकर
	(रेरा कारपेट क्षेत्र) ५व्या मजल्यावर १ कार पार्किंगसह विंग-डी अल्पाइन	श्री. अमेय करणजावकर
	मध्ये कल्पतरू इमेंसा म्हणून ज्ञात इमारतीमध्ये, गाव बाळकुम तालुका	
	आणि जिल्हा ठाणे	
	नवीन सर्वे क्र.८९/६, ८९/८, ९०/१, ९०/२, ९०/३अ,९०/३बी,	
	९०/३सी, ९०/३डी, ९०/३एफ, ९०/४, ९१, ९५/ १, ९५/२,	
	९५/३, ९५/६, ९५/७ए, बी, सी, ९५/८, ९५/९, ९५/१२,	
	01, 193 01, 197 01, 191, 01, 195 01, 190	

	99/83,99/88,	९५/१५, ९५/१६, ९	٦/ १९.			
अनु	सुची - सी - (तारखेनुसार व	रक्कम रू.मध्ये				
	खाते क्र.	कर्जाचे स्वरूप/	तारखेनुसार	व्याजाचा दर		
剪.		मर्यादा	दायित्वाचा व्याज			
۶.	१२१६१९००१०२१	गृह कर्ज	रू.४२,९६,३०९.१९	८.८०% मंजूर		
	धन्यवाद, सही/					
आप	ाले विश्वासू,		प्र	धिकृत अधिकारी, कॅनरा बँक		



आनंदकुमार आर. सिंग दुकान क्र. १० सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, नालासोपारा (पू), ता. वसई



निबंधक करिता शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी, मंबर्ड

जे. पालघर, महाराष्ट्र ४०१२०९. मोबा.-९६१९६०३३२०. anandsingh253@gmail.com

श्री. युवेंदू भोलानाथ नासकर आणि श्री. वैष्णवी नंदादीप मोरजकर